

भारतीय गैर न्यायिक  
भारत INDIA

रु. 500

FIVE HUNDRED  
RUPEES



सत्यमेव जयते

पाँच सौ रुपये

Rs. 500

INDIA NON JUDICIAL

महाराष्ट्र MAHARASHTRA

2023

CH 168945

अ.नं.: 45265, दि.: 07-03-2024, रु.: 500, पैकी रु.: 500

श्री/श्रीमती/सौ./मै.: State Bank Of India

पत्ता: RACPC, Satpur Nashik

कारण: Loan

हस्ता: Mayur More


सही

TREASURY OFFICE NASIK  
- 4 MAR 2024  
STPHC ATO

स.रा. अमृतकर  
स्टॅम्प वेंडर, नाशिक.  
(मु. वि. प. क्र. १०३/२००२)

NOTARY  
335124  
14/3/24  
082  
Contar Pages

GOVT. OF INDIA  
REGU. NO. 7473  
MAYUR MORE  
NASIK  
NOTARY






सर्व्हे नंबर	=	४०९/११/४०९/३१
विभाग क्रमांक	=	१४.८
बांधकामाचे दर प्रति चौ. मी.	=	२४,२००/-
प्लॉटचे दर प्रति चौ. मी.	=	६,५००/-
रो हाउसचे कार्पेट क्षेत्र	=	७६.९८ चौ. मी.
तळ जागेचे (प्लॉटचे) क्षेत्र	=	५५.८७ चौ. मी.
सरकारी मुल्यांकन रकम रूपये	=	२४,१३,०००/-
व्यवहार मुल्य रकम रूपये	=	३५,००,०००/-
स्टॅम्प ड्युटी रूपये	=	२,१०,०००/-
नोंदणी फी	=	२०,०००/-

!! श्री !!

रो हाउस विक्रीचे करारनामा

सदरचे रो हाउस विक्रीबाबतचे करारनामा आज दिनांक माहे  
मार्च इसवी सन २०२४ रोज वार ते दिवशी नाशिक मुक्कामी..



१) सुमन विठ्ठल गवे, } लिहुन घेणार  
 लग्नानंतरचे नाव- सौ. सुमन पंडित वळवी, }  
 (PAN No. CBJPG 6707 N) }  
 (Aadhar No. 2278 6088 2112) }  
 (Mob No. 8390914696) }  
 (Email Id- panditvalvi1989@gmail.com) }  
 वय : ३० वर्षे, व्यवसाय : नोकरी, }  
 रा. १४३, फोपळवाडे, अंबेगाव, दिंडोरी. नाशिक }  
 - ४२२२०२. }

यांसी..

१) श्री. पिंटूभाई मनसुखभाई नवापरीया, }  
 (PAN No. - AJWPN 8544 K) }  
 (Mob No- 7798806400) }  
 (Email Id- pintu3288@gmail.com) }

वय : ३४ वर्षे, व्यवसाय : व्यापार, }

२) श्री. विवेक मुकेशभाई कोटडिया, } लिहुन देणार  
 (PAN No. - CCMPK 5822 Q) }  
 (Mob No- 9923533334) }  
 (Email Id- vivekkotadia26@gmail.com) }


वय : ३० वर्षे, व्यवसाय : व्यापार, }

दोधेही रा. सी-८, क्रिष्णा अपार्टमेंट, रिलायन्स पेट्रोल }

पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक - ४२२००४. }

कारणे रो हाउस विक्रीचे करारनामा लिहुन देतात ऐसा जे की,

प्रस्तुतचे दस्तऐवजात लिहुन घेणार यांचा उल्लेख तुम्ही, तुम्हाला, तुमचे व



(०४)

निम्न देणार यांचा उल्लेख आम्ही, आम्हाला, आमचे असा केलेला आहे. या दोन्ही संज्ञामध्ये त्या प्रत्येकांचे वालीवारस, असाईनीज, एक्जिक्युटर्स, अॅडमिनिस्ट्रेटर्स, लिगल रिप्रेजेंटेटिव्ह या सर्वांचा समावेश आहे.

०१) अ. प्लॉट मिळकतीचे वर्णन :

तुकडी जिल्हा नाशिक, पोत तुकडी तालुका नाशिक पैकी, कसबे शहर नाशिक येथील नाशिक महानगर पालिका हद्दीतील मौजे मखमलाबाद-२ गांवचे शिवावारीतील सर्व्हे नंबर ४०९/१पै/४०९/३पै च्या मंजूर ले-आउट मधील बिनशेती प्लॉट नं. २३ यांसी एकुण क्षेत्र २९७.९६ चौ. मी. त्यामधून रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र वजा करून येणारे उर्वरित क्षेत्र २८२.०६ चौ. मी. यांसी चतुःसीमा पुढील प्रमाणे :-

पुर्वेस : लागु सर्व्हे नं. ४१०/पार्ट मधील प्लॉट नंबर ४४  
पश्चिमेस : ९.०० मीटर कॉलनी रोड  
दक्षिणेस : प्लॉट नंबर २४  
उत्तरेस : लागु सर्व्हे नं. ४०९/१ पार्ट व रोड

येणेप्रमाणे चतुःसीमेतील प्लॉट मिळकत जल, तरू, काष्ट, पाषाण, निधी निक्षेपांसह तसेच या मिळकतीमध्ये जाणेयेणेचे हक्कांसह सर्व वाग वहिवाटीचे मार्गांनी वागणेचे हक्कांसह दरोबस्त मिळकत.

०१) ब. करारनाम्याचे विषय असलेल्या रो हाऊस मिळकतीचे वर्णन :


उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर नाशिक महानगर पालिका, नाशिक यांनी मंजूर केलेल्या इमारत अभिन्यासानुसार बांधकाम करण्यात येणाऱ्या श्री हरी दर्शन रो बंगलो या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील रो हाऊस मिळकत क्रमांक ०३ यांसी प्लॉटचे क्षेत्र ५५.८७ चौ. मी. व त्यावरील बांधीव मजल्यांचे एकुण कार्पेट क्षेत्र ७६.९८ चौ. मी. यांसी चतुःसीमा पुढील प्रमाणे :-

पुर्वेस : सर्व्हे नं. ४१०/पार्ट मधील प्लॉट नंबर ४४  
पश्चिमेस : कॉलनी रोड  
दक्षिणेस : रो हाऊस नं. ०४  
उत्तरेस : रो हाऊस नं. ०२

०२. मिळकतीचा पुर्व इतिहास :


उपरोक्त कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट क्र. २३ ची मिळकत श्री. पिटूभाई मनसुखभाई नवापरीया व श्री. विवेक मुकेशभाई कोटडिया यांची सर्वस्वी मालकीची असुन सदर मिळकत त्यांनी श्री. पंढरीनाथ जगन्नाथ नेरे व इतर ०२ यांचेकडून

(०५)



नोंदणीकृत फरोक्त खरेदीखताचे दस्तऐवजांमध्ये दि. २१/०३/२०२२ रोजी लिहून व मे. सह-दुय्यम निबंधक सो. नाशिक-०३ यांचे कार्यालयात दि. ०८/०४/२०२२ रोजी अनु. नं. ३४८४ अन्वये नोंदवून घेतलेले आहे. त्यानुसार उपरोक्त प्लॉट मिळकतीचे कायदेशीर मालक व कब्जेदार या नात्याने ७/१२ सदरी मालकी हक्क सदरी श्री. पिटूभाई मनसुखभाई नवापरीया व श्री. विवेक मुकेशभाई कोटडिया यांचे नांव नोंद नं. ४५४०४ अन्वये दाखल झालेले असून सदर मिळकत आमचे कब्जात व उपभोगात आहे. सदर प्लॉट मिळकत कायमस्वरूपी बिनशेतीकडे वर्ग करण्यात आलेली असून प्लॉट मिळकतीचे बिनशेती वापराबाबत परवानगी मे. जिल्हाधिकारी साहेब, नाशिक यांचे कडील आदेश क्र. मह/कक्ष-३/४/बि.शे.प्र.क्र. ३३३०/२०११ अन्वये दि. २३/०१/२०१२ नुसार मिळालेली असून बिनशेतीकडे वर्ग झालेली आहे. तसेच सदरहु मिळकतीचे ले-आउट प्लॅन नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचेकडील पत्र क्रमांक जा. नं./नगर रचना विभाग/अंतिम/सी-२/१४४ अन्वये दि. ०३/०२/२०१५ रोजी अंतिम मंजूर केलेला आहे. उपरोक्त प्लॉट मिळकतीचे मालक व विकसनकर्ता या नात्याने प्राप्त हक्क व अधिकारांचे मंजूर प्लॉट मिळकतीवर बांधकाम करण्याचा, तसेच सदरहु बांधकाम विक्री करण्याचा तसेच सदरहु बांधकाम खरेदीदारांकडून रकमा स्विकारण्याचा, त्यांना पावत्या देण्याचा, सदरचे बांधकाम खरेदीदारांसोबत करारनामे, खरेदीखत, गहाणखते व इतर अनुषंगीक दस्तऐवज लिहून देण्याचा व सदरचे दस्तऐवज मे. दुय्यम निबंधक सो. नाशिक यांचे कार्यालयात हजर करून नोंदवून देण्याचा व कबुल करण्याचा आम्हाला हक्क व अधिकार आहे. प्रस्तुत हक्क व अधिकारांनुसार आम्ही वर कलम ०१अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे मालक विकसनकर्ता म्हणून उपरोक्त प्लॉट मिळकतीवर विल्डींग प्लॅन मंजूर करून निवासी रो हाउस मिळकतीचे बांधकाम करण्याचे ठरविले त्यानुसार प्लॉट मिळकतीचे क्षेत्र व मंजूर एफ.एस.आय. नुसार आम्ही नियोजित इमारतीचे बांधकामाचे अभिन्यास तयार करून तो नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचेकडे मंजुरीसाठी सादर केला सदरहु इमारत अभिन्यास नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचे पत्र क्र. एनएमसीबी/बी/२०२२/एपीएल/०१२३५ अन्वये दि. १८/०७/२०२२ नुसार मंजूर करण्यात आलेला आहे. त्यानुसार, आम्ही नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी मंजूर केलेल्या इमारत अभिन्यासानुसार सदरहु प्लॉट मिळकतवर रो हाउस मिळकतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून नाशिक महानगर पालिका, नाशिक यांचे पत्र क्र. एनएमसीबी/एफओ/२०२३/एपीएल/०४२४२ अन्वये दि. २३/११/२०२३ नुसार बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळालेला आहे. वर कलम १अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर बांधकाम करण्यात येणाऱ्या इमारतीमधील वर कलम १ब मध्ये वर्णन केलेली रो हाउस मिळकत तुम्ही तुमच्या मनाने पसंत करून मिळकतीचे टायटल संदर्भात कागदपत्रे बघून मिळकतीचे टायटल संदर्भात खात्री केलेनंतर आमचे धारु खरेदी करण्याबाबत प्रस्ताव मांडला त्यानुसार आपणा उभयतांत झालेल्या बौली बैठकीनुसार सदरहु रो हाउस मिळकत तुम्ही खरेदी करण्याचा व आम्ही तुमचे लाभात विक्री करण्याचे आपणा उभयतांत ठरले त्यानुसार सदरहु रो हाउस मिळकतीचे विक्री बाबतचे करारनामा तुमचे लाभात लिहून व नोंदवून देत आहोत ते येणे प्रमाणे :-

(०६)



### अटी व शर्ती


०१. उपरोक्त कलम ०१ व मध्ये वर्णन केलेली रो हाउस मिळकत आम्ही तुम्हाला विक्री करण्याचे ठरविले असुन सदरहु मिळकतीचे आपणा उभयतांत किंमत रकम रू. ३५,००,०००=०० (रकम रू. पस्तीस लाख मात्र) ठरलेली असुन सदरची रकम ही आजचे प्रचलित बाजार भावानुसार लागणारे खर्चाचा विचार करता योग्य वाजवी आहे. किंमतीबाबत आमची व तुमची यांची काहीएक तक्रार नाही. सदरहु किंमतीपैकी पुढील प्रमाणे रकम आम्हाला तुम्ही दिलेली आहे ते येणेप्रमाणे :

रकम रूपये	तपशिल
०,०००=००	अक्षरी रूपये दोन लाख मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे दि. / / २०२४ चे चेक क्र. अन्वये मिळाले व ते पावले.
२,००,०००=००	अक्षरी रूपये दोन लाख मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे दि. / / २०२४ चे चेक क्र. अन्वये मिळाले व ते पावले.
४,००,०००=००	

वर नमुद केल्याप्रमाणे रकम रू. चार लाख मात्र आम्हाला तुमचेकडुन मिळाली असुन त्याबाबत काहीएक तक्रार नाही. तसेच ठरलेल्या किंमतीपैकी पुढील प्रमाणे तुमचेकडुन येणे रकम रूपये ३१,००,०००=०० (रकम रू. एकतीस लाख मात्र) आजपासुन ०२ (दोन) महिन्याचे आत आम्ही ज्याप्रमाणे मागणी करू त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला अदा करावयाचे आहे. यदाकदाचीत सदरहु रकम देण्यास विलंब झाल्यास सदरहु विलंबीत कालावधीसाठी हप्त्याचे रकमेवर द.सा.द.शे. २४% व्याज नुकसान भरपाई म्हणुन आम्हाला देण्याचे तुम्हाला मान्य व कबुल आहे. तसेच सदरहु मुदतीत तुम्ही आम्हाला सदरहु रकम वेळेचे वेळेस न दिल्यास सदरचा करारनामा आम्हाला कोणत्याही प्रकारची पुर्वसुचना न देता कायम स्वरूपी रद्द बादल करण्याचे हक्क व अधिकार राहतील. वरील दोन्ही शर्तीपैकी कोणत्या शर्तीचा वापर करावयाचा हे आमचे वर अवलंबुन असेल. अशावेळी तुम्ही आमचेकडे वेळोवेळी जमा केलेली रकम ५% वजा करून तुम्हास बिनव्याजी परत करण्यात येईल. मात्र तुम्हाला सदरहु करारनामा रद्द करावयाचा असल्यास आम्हाला १५ दिवसांचे मुदतीचे नोटीस देणे बंधनकारक राहिल. त्यानंतर सदरहु मिळकतीशी तुमचा कुठलाही हक्क व हितसंबंध राहणार नाही.

०२. उपरोक्त वर नमुद केलेल्या रो हाउस मिळकतीच्या किंमतीमध्ये खालील प्रमाणे गोष्टींचा समावेश आहेत. त्याचा तपशिल खालील प्रमाणे,

- इलेक्ट्रीक मीटर व डिपॉझीट व इलेक्ट्रीक कनेक्शन खर्च.
- वॉटर मीटर बसविणेकामी येणार खर्च.
- प्लॉट मिळकतीवर लिहून घेणार यांचे मालकीचे क्षेत्रावर नांव लावण्याचा खर्च.
- शासनाने किंवा नाशिक महानगर पालिका, नाशिक यांनी अन्य कोणत्याही




कराची मागणी केली तर त्याकामी येणारा खर्च त्यातील सामाईक हिस्साची रक्कम तुम्ही अलहिदा करण्याचे मान्य व कबुल केलेले आहे.

तसेच भविष्यात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने अथवा महानगर पालिकेने काही नव्याने डिपॉजिटमध्ये वाढ केल्यास त्याची रक्कम ठरलेल्या किंमती व्यतीरिक्त तुम्ही आम्हाला वेगळी द्यावयाची आहे. त्यानंतर देखील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे व महानगर पालिका, नाशिक यांचे वेळोवेळी बदलणारे नियम तुमचेवर बंधनकारक राहतील तसेच कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीसाठी आम्ही विद्युत मिटर व पाण्याचे मिटर बसविल्यानंतर सदरचे मिटरमध्ये काही विघाड झाल्यास किंवा केल्यास त्यासाठी होणाऱ्या खर्चाची तसेच दंडाची तसेच परीणामांची संपुर्ण जबाबदारी तुमची राहिल तसेच आकारण्यात येणारे विद्युत शुल्क व पाणी बिल तुम्ही स्वखर्चाने भरणे करावयाचे आहे. त्याचेही आमचे काहीएक संबंध राहणार नाही. ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे.

०३. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीवर तुम्हाला आवश्यक असल्यास कोणत्याही वित्तीय संस्थेकडून अगर बँकेकडून कर्ज घेण्यास आमची संमती राहिल. त्याकामी आवश्यक त्या त्या कागदपत्रांची पूर्तता मिळवून देणे करून देतील मात्र त्याकामी येणारा संपूर्ण खर्च करण्याची जबाबदारी ही तुमची वैयक्तिक राहिल. तसेच सदरहु कर्जाचा बोजा हा फक्त तुम्हाला वाटप करण्यात येणाऱ्या रो हाउस मिळकतीवरच राहिल या कर्जाशी इमारती मधील रो हाउसधारकाचे काहीएक संबंध राहणार नाही. सदरहु कर्जाचे हप्ते भरण्याची संपूर्ण जबाबदारी ही तुमची वैयक्तिक राहिल. तसेच वर कलम १ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकती संदर्भात तुमचे नावे कर्ज मंजूर झालेनंतर तुम्ही आमचे नावे सदरहु मंजूर कर्जाचा चेक कोणत्याही प्रकारची टाळाटाळ न करता व कोणत्याही प्रकारच्या सक्ती न सांगता कर्ज घेतलेल्या वित्तीय संस्थेकडून काढून आम्हाला द्यावयाचे आहे. किंवा तुम्हाला कर्ज घ्यावयाचे नसल्यास अशावेळी तुमचेकडे राहिलेल्या रकमेची दुसरी व्यवस्था करून ठरलेल्या मुदतीत तुम्ही आम्हाला अदा करावयाची आहे.

०४. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे ठरविण्यात आलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणे आम्हाला प्राप्त झालेशिवाय व तसेच इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेशिवाय सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हाला दिले जाणार नाही. मिळकतीचे किंमतीचा संपुर्ण मोबदला मिळाले शिवाय सदरहु मिळकतीमध्ये तुम्हाला कुठल्याही स्वरूपाचे हक्क व अधिकार प्राप्त होणार नाही. तसेच या करारनाम्याच्या आधारे तुम्हाला सदरहु रो हाउस मिळकतीचा व्यवहार अन्य इसमांबरोबर करता येणार नाही. तसेच सदर मिळकत भाडेतत्वावर देता येणार नाही ही बाब तुम्हाला मान्य व कबुल आहे. रो हाउस मिळकतीचे ठरलेल्या किंमतीचा संपुर्ण भरणे तुमचे कडून आम्हाला मिळाले नंतर व इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले नंतर सदरहु मिळकतीचा कब्जा तुम्हास देण्यात येईल. मात्र किंमतीचे संपुर्ण रक्कम अदा केले नंतर त्यामध्ये काही फिनीशिंग राहिले असल्यास ते करून सदर मिळकतीचा कब्जा ०१ महिन्याचे

(०८)



मुदतीत देण्यात येईल व सदरहु रो हाउस मिळकतीचा कवजा घेते वेळी आम्ही तुमचे लाभांत योग्य ती कवजा पावती करून द्यावयाची आहे.


०५. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेली मिळकतीचा उपभोग तुम्ही तसेच तुमचे कुटुंबातील घटकांनी किंवा त्यांचे वतीने राहणाऱ्या व्यक्तींनी राहणे करिताच करावयाच आहे किंवा द्यावयाचा आहे. सदरहु मिळकतीचा वापर कोणत्याही प्रकारचे अवैध कामासाठी करावयाचा नाही. तसेच सदरहु मिळकतीचे भिती सामाईक असुन सदरहु मिळकतीचे बांधकामात कोणतेही फेरबदल करावयाचे नाहीत ज्यायोगे महानगरपालिकेकडुन आमचे विरुद्ध काही कारवाई केली जाईल. तसेच सदरहु रो हाउस मिळकतीचा वापर करतांना इमारती मधील इतर सभासदांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. ही वाव तुम्हाला मान्य व कबुल आहे.

०६. सदरहु मिळकतीचे बांधकामाचे संदर्भात ताबा घेण्या अगोदर तुमची तक्रार असल्यास ती योग्य व बरोबर असले बदल खात्री करून आम्ही त्याचे निराकरण करून द्यावयाचे मान्य करतो परंतु मिळकतीचे प्रत्यक्ष ताबा स्विकृत केल्यानंतर बांधकामाचे संदर्भात कुठल्याही स्वरूपाची हरकत अगर तक्रार ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच मिळकतीचे संदर्भाने अंतर्गत व बाह्य व्यवस्थापणाचा खर्च करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची राहिल. तसेच नाशिक शहरच्या हवामानामुळे भितींना तडे पडतात व लिकेजच्या देखील अडचणी तसेच समस्या निर्माण होतात सदरहु वाव हि बांधकामाचे दोषाचे नसुन नैसर्गिक घडामोडींमुळे घडणारी असुन त्याबाबत तुम्हाला तक्रार करता येणार नाही. उपरोक्त बाबींबाबत तुम्हाला म्हणजेच लिहून घेणार यांना लिहून देणार म्हणजेच आम्ही यांनी पुर्व कल्पना व माहिती दिलेली असुन त्याबाबत तुमचे काहीएक तक्रार अगर हरकत नाही.

०७. तसेच वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीचे टायटल संपुर्णपणे निर्वेध व बिनबोजाचे आहे. सदर मिळकतीवर गहाण, दान, लिज, लिन, अन्न वन्न तारण, बक्षिस मृत्युपत्र, वारस, जप्ती, जामीनकी, कोर्टवाद अगर असा अन्य कुठलाही बोजा नाही. मिळकतीवर आमचे व्यतीरिक्त कोणीही आपला हक्क हितसंबंध कब्जा मालकी सांगत नाही. मिळकतीवर बँक कर्ज, अथवा त्यासाठी तारण असा बोजा नाही. मिळकती संबंधाने कुठल्याही कोर्टात दावा न्यायप्रविष्ट नाही अगर मिळकत विक्री करू नये असा कुठल्याही कोर्टाचा मनाई हुकुम नाही. अशा प्रकारे उपरोक्त मिळकत पुर्णपणे निर्वेध व बिनबोजाची आहे हे आम्ही तुम्हाला खात्रीने सांगून भरवश्याने लिहून दिले आहे.

०८. उपरोक्त वर कलम ०१ब यांत वर्णन केलेली जागेचे बांधकाम पुर्ण होउन जागा तयार आहे तसे वर नमुद केलेल्या पत्यावर कळविताच तुम्ही आम्हाला त्यावेळी देय असलेल्या संपुर्ण रक्कमा द्यावयाच्या आहेत. अन्यथा या करारातील वर नमुद केलेल्या अटी व शर्तीस पात्र राहुन सदरचा करारनामा रद्द होईल याची तुम्हाला





कल्पना दिलेली आहे. तसेच जागा बांधुन तयार होताच सदर जागेवरील कर, व्निशेती कर, उपकर व त्या अनुशांगिक कराचा भरणा तुम्ही संबंधीत संस्थेला भरावयाचा आहे. त्याची जबाबदारी आमचेवर राहणार नाही. मात्र यदाकदाचित आम्ही तुमचे करीता टॅक्स भरले तर ते नियुक्त दराने व्याजासह तुमचेकडून वसूल करण्याचा हक्क आम्हाला राहिल व तसे तुमचे व आमचे दरम्यान स्पष्टपणे ठरलेले आहे.

०९. वर कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीचे क्षेत्रफळ कोणत्या अशा स्वरूपात मोजण्यात येईल. त्यामध्ये मिळकतीवर तसेच आजुबाजुच्या मोकळ्या जागेवर (गार्डन स्पेस), वर तुमचा मालकी हक्काने अधिकार राहणारा आहे. त्या प्रमाणे तुम्ही सदर मोकळ्या जागेचा व पार्कींगचा वापर करावयाचे आहे. परंतु तुम्हाला देण्यात आलेल्या मोकळ्या जागेवर तुम्हांस कोणत्याही स्वरूपात बांधकाम किंवा छत बांधुन व त्याचे भित बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर खोली मध्ये करण्याचे नाही हे तुम्ही या कराराने मान्य कबुल केलेले आहे. सदर रो हाउस मिळकतीचे दर्जा व प्रत (कालिटी), टायटल, क्षेत्राचे मोजमाप करून तुम्ही पुर्णपणे खात्री करून घेतलेले असुन त्याबाबत तुमची काहीएक तक्रार राहिलेली नाही. तसेच रो हाउस मिळकतीचे नुकसान तुमचे गैरवापरामुळे झाले असल्यास अथवा इतरांच्या जागेला नुकसान पोहोचले असल्यास त्यामुळे इमारतीचे काही नुकसान झाले असल्यास ते नुकसान दुर करून देण्याची जबाबदारी आमचेवर राहणार नाही.

१०. सदरहु इमारत बांधकाम करतांना आणी बांधीव भाग ताब्यात देतांना जो एफ.एस.आय. बांधकामासाठी शिल्लक असेल अथवा विक्री केलेला नसेल तो सर्व भाग आमचे मालकीचा राहिल. तसेच त्या बांधकामाची पाहिजे तशी विल्हेवाट, विक्री करण्याचा तसेच शिल्लक एफ.एस.आय. वापरण्याचा आमचा हक्क कायम आहे व त्यासाठी जे बांधकाम आम्ही अन्य जागेचे ठिकाणी, मिळकतीचे ठिकाणी करू त्याबाबत तुमची काहीएक तक्रार नाही.

११. तुम्हाला वर कलम ०१ब यांत वर्णन केलेल्या रो हाउस मिळकतीमध्ये येणारे स्वतंत्र बाल्कनी/टेरेसमध्ये तुम्ही कचे अथवा पक्के बांधकाम करून बाल्कनी/टेरेस बंद करून घ्यावयाचे नाही अथवा अन्य कोणत्याही प्रकारे बांधकाम जसे बाथरूम, संडास अशा स्वरूपाचे बांधकाम करावयाचे नाही. तसेच तुम्हांस देण्यात येणाऱ्या रो हाउस लगत जी ओपनस्पेस, बाल्कनी/टेरेस देण्यात येणार आहे ती तुम्ही छत करून व त्याचे भित बांधकाम वाढवुन त्याचे रूपांतर खोली मध्ये तुम्हाला करता येणार नाही.

१२. वर कलम ०१ अ मध्ये वर्णन केलेल्या प्लॉट मिळकतीवर बांधण्यात येणाऱ्या रो हाउस मिळकतीसाठी असणारे ड्रेनेज लाईन हे कॉमन स्वरूपात म्हणजेच सर्व रो हाउसधारकांसाठी सामाईक राहणार आहे. त्याबाबत आम्ही तुम्हास कल्पना दिली असुन त्याबाबत तुमची काही एक हरकत वा तक्रार नाही. सदरचे ड्रेनेज लाईन



(१०)

- दुरुस्तीचे काम करण्याची तसेच त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी सर्व रो हाउसधारकांची सामाईक राहिल त्याचेही आमचा काहीएक संबंध राहणार नाही.
१३. तसेच सदरहु मिळकतीचे कच्चा घेतले नंतर उपरोक्त मिळकती संदर्भात आकारले जाणारे काय जसे वरपट्टी, पाणी विल, विद्युत बिल व इतर वैयक्तिक खर्च करण्याची जबाबदारी तुमची राहिल त्याची कुठलीही तोडीस आम्हास लागणार नाही. तसेच वर कलम ०१ अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचा तुमचे हिस्से राशी प्रमाणे येणारा वित्तशेती साग वॉचमन स्विकार यासाठी लागणारा सर्व खर्च रो हाउस धारकांनी एकत्रितरित्या भरणे करावयाचा आहे. त्याचेही आमचा काहीएक संबंध राहणार नाही.
१४. सदर वर कलम ०१अ मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीवर ज्या इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे त्यास " श्री हरी दर्शन रो बंगलो " असे नांव देण्यात आलेले आहे.
१५. उपरोक्त कलम ०१ब मध्ये वर्णन केलेल्या मिळकतीचे करारनाम्याचा खर्च नोंदणेसाठी आवश्यक मुद्रांक शुल्क, अधिभार, नोंदणी फी भरणे, वकील फी, टायपिंग, झेरॉक्स, इत्यादी संपुर्ण खर्च करण्याची संपुर्णतः जबाबदारी लिहून घेणार यांची म्हणजेच आमची आहे व तो आम्ही केलेला आहे. तसेच, सदर मिळकतीचे खर्चास नोंदवितेवेळी करावा लागणारा सर्व खर्च तुम्ही म्हणजेच लिहून घेणार यांनी करावयाची आहे. त्याची कुठलीही तोडीस आम्हाला लागणार नाही. हि बाब तुम्हाला व आम्हाला मान्य व कबुल आहे.
१६. सदरचा करारनामा तुमचेवर, आमचेवर तसेच तुमचे व आमचे वालीवारसांवर बंधनकारक आहे व राहिल.

### परिशिष्ट

लिहून घेणार यांना देण्यात यावयाच्या कलम ०१ब मध्ये वर्णन करण्यात आलेल्या रो हाउस मिळकतीमधील सुखसोयी व सुविधा

आर. सी.सी. स्ट्रक्चर व भिंत विट बांधकामात.

भिंतीला बाहेरून सॅन्ड फिनीशड प्लास्टर व सिमेंट पेंट कलर मध्ये

भिंतीला आतून नेरू फिनीशड प्लास्टर


आत मधील सर्व भिंतींना डिस्टेम्पर व छताला व्हाईट डिस्टेम्पर.

मुख्य दरवाजा चौकट लाकडी व इतर दरवाजाचे चौकट आर.सी.सी असतील तसेच सर्व दरवाजे फ्लश डोअर असतील.

हॉल व बेडरूम मध्ये स्मारटेक टाईल्स व स्कर्टींग बसविण्यात येतील.

खिडक्या पावडर कोटींग व २ इंच अॅल्युमिनीयम स्लाइडिंग व सेफ्टी ग्रील असतील.

V. M. KOTHIYAL



८. बाथरूम मध्ये १२ " X ८" फुट मापाच्या सात फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला रयारटेक टाईल्स बसविण्यात येतील.
९. संडास मध्ये १२ " X ८" फुट मापाच्या चार फुट उंची पर्यंत ग्लेज्ड टाईल्स व तळाला रयारटेक टाईल्स बसविण्यात येतील.
१०. योग्य रचनेप्रमाणे ग्रीन मार्बल टॉप किचन ओटा आणि स्टेनलेस स्टीलचे सिंक व किचन ओट्याचे वर रिव्हडकीपर्यंत ग्लेज्ड टाईल्स बसविण्यात येतील.
११. किचन व बेडरूम मध्ये एक आर.सी.सी. लॉफ्ट.
१२. ओव्हरहेड व अंडरग्राउंड पाण्याचे टाकी असेल व बाथरूम, किचन व संडास मध्ये योग्य रचनेप्रमाणे एक नळ असेल. तसेच नाशिक महानगरपालिका, नाशिक यांचे स्वतंत्र नळ कनेक्शन तळाचे पाण्याचे टाकी पर्यंत असेल व पहिल्या मजल्यामध्ये असलेले संडास मध्ये फ्लश टँक देण्यात येईल.
१३. बाथरूम व संडास मध्ये पी. वि. सी. प्लंबिंग कन्सीलड फिटींग करण्यात येईल.
१४. सदरहु संपुर्ण रो हाउस मिलकर्नामध्ये लाईट फिटींग कन्सीलड करण्यात येईल तसेच प्रत्येक खोली मध्ये एक लाईट पॉइंट, पंगवा पॉइंट व हॉल मध्ये स्वतंत्र टि. व्ही. पॉइंट देण्यात येईल तसेच बाथरूम मध्ये गिझर फिटींग साठी स्वतंत्र पॉवर पॉइंट देण्यात येईल परंतु गिझर नसेल.

येणेप्रमाणे रो हाउस विक्रीचे करारनाम्याचे दस्त तुम्ही व आम्ही यांनी राजीखुशीने व स्वसंतोषाने दोन साक्षीदारां समक्ष वाचून पाहून सहा करून लिहून दिला असे व त्यानंतर मे. दुय्यम निबंधक साो., नाशिक यांचे कार्यालयात समक्ष हजर राहून त्यांचे समक्ष सहा करून नोंदवून दिला असे.

हा रो हाउस विक्रीचा करारनाम्या

ता. म., नाशिक.



१) श्री. पिटूभाई ससुखभाई नवापराया,



२) श्री. विवेक मुकेशभाई कोटडिया  
(लिहून देणार)


U. M. KOTHE

(१२)



१) सुमन विठ्ठल गवे,  
लघानंतरचे नाव- सौ. सुमन पंडित वळवी,

*[Handwritten signature]*



२) श्री पंडित सिताराम वळवी  
(लिहण घेणार)



साक्षीदार :-

१)

२)



BEFORE ME

*[Handwritten signature]*

A. I. SHAIKH

Advocate & Notary Govt of India  
R/O Malang Society, Jail Road,  
Nashik Road, Maharashtra